

August 25, 2022

The Secretary
BSE Limited
Pheeroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort,
Mumbai 400 001
Scrip Code: 531595

The Secretary
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No.- 'C' Block, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051
Scrip Code: CGCL

Sub.: Newspaper Advertisement for Annual General Meeting and Record Date/Cut-Off Date

Dear Sir/Madam,

We are furnishing herewith newspaper advertisements published in Business Standard and Mumbai Lakshadeep on Thursday, August 25, 2022, *interalia* intimating the date of Annual General Meeting (AGM) of the Company and record date/cut-off date for AGM and Dividend.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,
for Capri Global Capital Limited

A handwritten signature in blue ink that reads "Bhatt Y." with a small flourish at the end.

Yashesh Bhatt
Company Secretary



CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED
CIN: L65921MH1994PL173469
Regd. office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai 400013 Tel: 91 22 43548200; Fax: 91 22 40888160
Email: secretarial@capriglobal.in Website: www.capriglobal.in
NOTICE OF THE 28th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING OTHER AUDIO-VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the Twenty Eighth Annual Meeting ("AGM") of Capri Global Limited ("CGCLT" "Company") will be held on Monday, September 26, 2022 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic, social distancing norm and continuing restriction on movement of persons at several places in the country and pursuant to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the 28th AGM of the Company is being conducted through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) facility, which does not require physical presence of Members at a common venue. The deemed venue for the 28th AGM shall be Registered Office of the Company.

The Annual Report including the financial statements for the financial year ended March 31, 2022 along with Notice of the 28th AGM will be sent only to those members, whose e-mail addresses are registered with the Company / Link Intime India Pvt. Ltd. ("Registrar and Share Transfer Agent /RTA") or with the respective Depository Participants in accordance with the MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the year 2021-22 will also be available on the Company's Website at www.capriglobal.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the 28th AGM. Members participating through VC/OAVM shall be counted for reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Company is pleased to provide remote e-Voting facility ("remote e-Voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of e-Voting during the AGM. Detailed procedure for remote e-Voting before the AGM / e-Voting during the AGM will be provided in the AGM Notice.

Members holding the shares in physical and de-mat form who have not registered their e-mail addresses with the Company / Registrar & Share Transfer Agent or with the respective Depository Participants can get their email IDs registered with RTA by sending e-mail: ml.helpdesk@linkintime.co.in, on or before Monday, August 29, 2022 to receive the Notice of the 28th AGM and Annual Report for the year 2021-22 through email and/or attending the AGM through VC/OAVM.

The Board of Directors in their meeting held on May 21, 2022, has recommended for consideration of the Shareholders a dividend of ₹ 0.50 (25%) per Equity Share of the face value of ₹ 2 each for the year ended March 31, 2022. The record date/cut-off date for the purpose of Dividend is September 16, 2022 and for AGM is September 19, 2022. Accordingly, if dividend is declared, it will be payable on or after Friday, September 30, 2022, to those Shareholders whose names are registered as such in the Register of Members of the Company as on Friday, September 16, 2022 and to the beneficiary holders as per the beneficiary list as on Friday, September 16, 2022 provided by the depositories, subject to deduction of tax at source, where applicable.

The Company provides the facility to the Shareholders for remittance of dividend directly in electronic mode through National Automated Clearing House ("NACH"). In view of the outbreak of the COVID-19 pandemic and resultant difficulties involved in dispatching of physical dividend warrants, Shareholders holding shares in physical form and desirous of availing this facility of electronic remittance are requested to provide their latest bank account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code), along with their Folio Number, to the Company or Link Intime India Pvt. Ltd. Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depository Participants. In line with the General Circular No. 20/2020 dated May 13, 2020, issued by the MCA, in case the Company is unable to pay the dividend to any shareholder by the electronic mode, due to non-availability of their latest bank account details, the Company shall upon normalization of the postal services, dispatch the dividend warrant/cheque to such shareholder by post.

Pursuant to Income Tax Act, 1961, ("the IT Act") as amended by the Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders with effect from April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to the Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the IT Act and amendments thereof. Shareholders are also requested to refer to the Notice of the 28th AGM for more details on process to be followed, if any, in this regard.

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

The Notice of AGM and Annual Report 2021-22 will be sent to shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

For Capri Global Capital Limited Sd/- (Yashesh Pankaj Bhatt) Company Secretary
Date: August 24, 2022
Place: Mumbai

SANDHAR TECHNOLOGIES LIMITED
CIN: L74999DL1987PLC029553
Regd. Office: B-6/20, L.S.C. Safdarjung Enclave New Delhi - 110029
Ph: +91-124-4518900 Fax No.: +91-124-4518912
Website: www.sandhargroup.com; Email: investors@sandhar.in
NOTICE
1. Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of Sandhar Technologies Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, the 22nd September, 2022 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), Secretarial Standard-2 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), without the physical presence of the members to transact the Ordinary and Special Business as set out in the AGM Notice.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-2022 has been sent through e-mail to all the members whose e-mail addresses are registered with the Company or with their respective Depositories/Depository Participants and Link Intime India Private Limited ("the Registrar"). The emailing of all Notices along with the Annual Report has been completed on Wednesday, 24th August, 2022.

2. In terms of Section 108 of the Act, read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide its members with the remote e-voting facility to cast their vote electronically on the Resolution(s) mentioned in the AGM notice using electronic voting platform provided by the Registrar. In case, the member is unable to cast his/her vote on the facility of electronic voting platform provided by the Registrar, they may exercise their vote through InstaVote facility during the AGM. The Board has appointed K K Sachdeva & Associates, Company Secretaries, as scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The members may note the following:

a. Members holding shares as on the cut-off date i.e. 15th September, 2022 may cast their vote electronically on business as set out in AGM Notice through such remote e-voting.
b. Any person, who acquires shares and becomes a member of the Company after sending the Notice and holding shares as on the cut-off date i.e. 15th September, 2022, may obtain the login ID and password by sending a request to Registrar. However, if you are already registered with the Registrar for remote e-voting then you can use your existing User ID and password for casting your vote.
c. The remote e-voting period begins at 09:00 A.M.(IST), on Monday, the 21st September, 2022 and will end at 05:00 P.M.(IST) on Wednesday, the 29th September, 2022. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time and the remote e-voting module shall be disabled by the Registrar for voting thereafter.
d. Any person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owner maintained by the depository as on cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting or through instavote facility during the AGM.
e. Members who have already cast their vote through remote e-voting, prior to the AGM will be eligible to attend/participate in the AGM through InstaMeet. However, they will not be eligible to vote again during the meeting.
f. Members may note that the Notice of AGM and the Annual Report for Financial Year 2021-2022 are also available on the Company's website www.sandhargroup.com as well as on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Registrar at https://instavote.linkintime.co.in.
g. In case members have any queries regarding e-voting/ attending the meeting through VC, they may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and InstaVote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under help section or send an email to enquires@linkintime.co.in or contact Mr. Rajiv Ranjan, AVP, E-Voting, Link Intime, C-101, 247 Park, La Bahadur Shastri Rd, Surya Nagar, Gandhi Nagar, Vikhroli West, Mumbai, Maharashtra 400083 on- Tel: 022 - 4918 6000.
h. Members may note that in terms of the provisions of the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that dividend paid or distributed by a Company after the 01st April, 2020 shall be taxable in the hands of members. The Company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. The details about tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the notice of the AGM.
i. The results on resolutions shall be declared not later than 2 working days from the conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.sandhargroup.com and on the Registrar's website at https://instavote.linkintime.co.in and the same shall be simultaneously communicated to National Stock Exchange of India Limited and BSE Limited.
3. BOOK CLOSURE: Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any of the Act, and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, the 16th September, 2022 to Thursday, the 22nd September, 2022 (both days inclusive) for the purpose of 30th Annual General Meeting of the Company and to determine the eligibility of the members for the payment of the final dividend for the Financial Year 2021-2022. Members are requested to carefully read all the Notes as set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through Remote e-voting or through instavote facility during the AGM.

By order of the Board of Directors For Sandhar Technologies Limited Sd/- Komal Malik Company Secretary & Compliance Officer
Date: 24th August, 2022
Place: Gurugram

ELSAMEX MAINTENANCE SERVICES LIMITED
25th Floor, GIFT 1 Tower, GIFT City, Gandhinagar, Gujarat 382355
E-mail: tender.ems@itnindia.com, Website: www.itnindia.com
CIN: U45201MH2013FLC285659
EMLS/ADM/SBHL/22-23/MM Work August 25, 2022
NOTICE INVITING TENDER (NIT)
Elsamex Maintenance Services Limited (EMLS) intends to invite tender for Execution of Major Maintenance and Repair Works at Sikar-Bikaner Section of NH-11 from Km 340.188 of NH-11 to Km 557.775 of NH-11 via Sikar Bypass & Bikaner Bypass from Km 553.869 of NH-11 to Km 267.325 of NH-89 in the State of Rajasthan.

The Bidder may participate as per the given BOQ subject to qualification in eligibility criteria. Bid documents may be downloaded from the website www.itnindia.com from August 25, 2022 (11:00 Hrs) to September 01, 2022 (11:00 Hrs). Bid must be submitted on or before September 01, 2022 (18:00 Hrs) to email id: tender.ems@itnindia.com in password protected file and password of bid shall be sent on rajnish.saxena@itnindia.com via soft copy mode as mentioned in RFP. All the particulars and amendments related to this NIT can be viewed on the above said website. Interested agencies/firms may submit their bids as per eligibility criteria stated in the tender document. All the bids heavy in size can be submitted via link. Authorized Signatory Elsamex Maintenance Services Limited

ASAHI INDIA GLASS LIMITED
CIN: L26102DL1984PLC019542
Registered Office: Unit No. 203-208, Tribhuvan Complex, Ishwar Nagar, Mathura Road, New Delhi - 110 065. Phone: (011) 49454900
Corporate Office: 3rd Floor, Tower-D, Global Business Park, Mehrauli - Gurgaon Road, Gurugram - 122 002 (Haryana)
Phone: (0124) 4062212-19, Fax: (0124) 4062244/88
Email: investorrelations@aisglass.com, Website: www.aisglass.com

NOTICE OF 37th ANNUAL GENERAL MEETING THROUGH VC/OAVM, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION
Notice is hereby given that the 37th (Thirty Seventh) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, the 15th day of September, 2022 at 3:00 pm IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, respectively issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the Ordinary and Special Business(es) as detailed in the Notice sent to the Members at their registered email IDs with the Depository Participant(s) and / or RTA together with Audited Financial Statements including Consolidated Financial Statements of the Company for the financial year ended 31st March, 2022.

The final dividend as recommended by the Board of Directors, if declared at the AGM, would be paid to such shareholders whose name appears in Register of Members / Statement of Beneficial Ownership furnished by the Depositories viz. National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) as on 8th September, 2022. The final dividend, if declared at the AGM, will be paid on or after 21st September, 2022. The information and instructions for members attending AGM through VC/OAVM are explained in Note 2 of the Notice of AGM and web link to attend the AGM is www.evotingindia.com. Members attending AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act.

Pursuant to provisions of Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020 and Regulation 44 of Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS 2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its Members with facility of "remote e-voting" before the meeting starts (facility to cast vote using an electronic voting system from a place other than venue of a general meeting), through e-voting services provided by CDSL to enable its Members to cast their votes in respect of business(es) to be transacted at the 37th AGM.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date of 8th September, 2022 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business (es) as set out in the Notice of the 37th AGM through electronic voting system of CDSL. The Notice of AGM was sent electronically on 24th August, 2022. The remote e-voting shall commence on Sunday, 11th September, 2022 at 9:00 a.m. and shall end on Wednesday, 14th September, 2022 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled for voting after 5:00 p.m. on 14th September, 2022 and once the vote is cast by the member, the member shall not be entitled to change it subsequently.

Persons who have acquired shares and have become Member after sending of Notice and holding shares as on cut-off date i.e. 8th September, 2022, may follow the same instructions for e-Voting as mentioned in the notice of AGM. Any Member who has exercised his right of vote through remote e-voting will be entitled to attend 37th AGM but will not be entitled to vote again in the meeting.

In accordance with the relevant circulars, the Notice of the 37th AGM and the Annual Report for the financial year 2021-22 comprising Financial Statements, Board Report, Auditor's Report and other document sent by email to all those members, whose email address are registered with the Depository Participant(s) and/ or RTA. The same is also available on the website of the Company www.aisglass.com and on the website of CDSL at www.evotingindia.com. The aforesaid documents are also available on website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL
Login type Helpdesk details
Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 22 55 33.

To enable participation in the remote e-voting process by those shareholders to whom the Notice of the AGM could not be dispatched, may temporarily get their email ID registered at Company's email ID investorrelations@aisglass.com. It is clarified that for permanent registration of email address, the members are however requested to register their email address, in respect of electronic holdings with the Depository through the concerned Depository Participants and in respect of physical holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited.

Manner of casting vote(s) through e-voting: The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of AGM. The Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting") to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before the AGM ("remote e-voting"), as well as during the AGM ("e-voting") and participation in the AGM through VC/OAVM, has been provided in the Notes to the Notice of the AGM.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting votes through e-voting.

Registration of Bank Details for physical shareholders: The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their bank details can get the same registered with Link Intime India Pvt Ltd (email ID: mt.helpdesk@linkintime.co.in). The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, e-mail ID along with the copy of the cheque leaf with the first named shareholder name imprinted in the face of the cheque leaf containing bank name and branch, type of account, bank account number, MICR details and IFSC code in PDF or JPEG format. It is very important that the shareholder should submit the request letter duly signed. RTA will verify the documents provided and will only take on records for all valid cases. On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder which needs to be entered in the link for verification.

Pursuant to provisions of Section 91 of the Act, and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, 9th September, 2022 to Thursday, 15th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and Dividend of the Company. For Asahi India Glass Ltd., Sd/- Gopal Ganatra Executive Director
Date: 24th August, 2022
Place: Gurugram General Counsel Company Secretary Membership No. F790

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice
Tender No : 18/2022-23/PHC/KNR
Deposit work-KIIFB-18-19-Improvements and providing BM&E to Pappannur-Ambalathara-Kanayi-Maniyara Vayal-Mathamam road-Replacing the existing transmission and distribution pipe lines of WSS to Pappannur Municipality.
EMD : Rs. 200000/- Tender fee : Rs. 11200/-
Last Date for submitting Tender : 19-09-2022 02.00 pm
Phone : 04972705902, Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in
Superintending Engineer PH Circle, Kannur
KWA-JB-GI-6-704-2022-23

ELSAMEX MAINTENANCE SERVICES LIMITED
25th Floor, GIFT 1 Tower, GIFT City, Gandhinagar, Gujarat 382355
E-mail: tender.ems@itnindia.com, Website: www.itnindia.com
CIN: U45201MH2013FLC285659
EMLS/ADM/BKEL/22-23/Pavement Marking August 25, 2022
NOTICE INVITING TENDER (NIT)
Elsamex Maintenance Services Limited (EMLS) intends to invite tender for Execution of Pavement Marking on Rigid Pavement as per Technical Specification at Balshwar Kharagpur Section of NH-60 from Km 0+000 to Km 119+300 in the State of Odisha & West Bengal. The Bidder may participate as per the given BOQ subject to qualification in eligibility criteria.

Bid documents may be downloaded from the website www.itnindia.com from August 25, 2022 (11:00 Hrs) to September 01, 2022 (11:00 Hrs). Bid must be submitted on or before September 01, 2022 (18:00 Hrs) to email id: tender.ems@itnindia.com in password protected file and password of bid shall be sent on rajnish.saxena@itnindia.com via soft copy mode as mentioned in RFP. All the particulars and amendments related to this NIT can be viewed on the above said website. Interested agencies/firms may submit their bids as per eligibility criteria stated in the tender document. All the bids heavy in size can be submitted via link. Authorized Signatory Elsamex Maintenance Services Limited

NIRLON LIMITED
(CIN L1720MH1958PLC01045)
Registered Office : Pahad Village, off the Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063.
Tele No. : +91 (022) 4028 1919/2685 2259 / 58 / 59 Fax No. : +91 (022) 4028 1940
Email : info@niriontd.com, Website : www.niriontd.com

Notice is hereby given that : A. The 63rd Annual General Meeting of the Company is scheduled to be held on Monday, September 19, 2022 at 12:00 noon (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the following business as set out in the 63rd AGM Notice dated August 9, 2022 : Ordinary Business: 1. To receive, consider and adopt the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2022, including the Statement of Profit and Loss for the Year ended on that date, Audited Balance Sheet as at March 31, 2022 and Reports of the Directors' and Auditors' thereon. 2. To declare a Final dividend of ₹ 11/- per equity share of ₹ 10/- each (at 110%) for the Financial Year ended on March 31, 2022. 3. To appoint a Director in place of Mr. Kunnasagan Chinniah (DIN 01590108), aged 65 years, who retires by rotation at this Annual General Meeting, and being eligible offers himself for re-appointment.

Special Business: 4. Ratification of Remuneration payable to the Cost Auditor. B. The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021, and General Circular No. 2/2022 dated May 05, 2022 respectively (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") has vide its Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (collectively referred to as "SEBI Circulars") permitted the holding of this Annual General Meeting ("AGM") or "the Meeting" through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the MCA & SEBI Circulars, the AGM of the Company is being held through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue.

C. As per the above, no physical copies of the Notice of the 63rd AGM and 63rd Annual Report for the F. Y. 2021-2022 will be sent to Members. Members who have not registered their e-mail addresses are requested to register themselves on or before 5.00 p. m. (IST) on Monday, September 12, 2022 for registering their e-mail addresses to receive the 63rd Notice of AGM and 63rd Annual Report electronically and to receive Login ID and Password for e-voting by registering at https://linkintime.co.in/ emailreg/email_register.html.

D. The Company has already sent the 63rd AGM Notice along with 63rd Annual Report for the F. Y. 2021-2022 on Wednesday, August 24, 2022 through electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories in accordance with circulars issued by the MCA & the SEBI.

E. Any person, who acquired shares of the Company and becomes a member of the company after dispatch of notice and holding shares as of cut off date, may obtain the login id password by sending a request at https://linkintime.co.in/emailreg/ email_register.html. However, if a person is already registered with Link Intime India Pvt. Ltd. (LIPLI) for remote e-voting then he can use his existing login ID and Password, and vote.

F. 63rd Annual Report (including the 63rd AGM Notice) of the Company for the F. Y. 2021-2022 is available on the Company's website www.niriontd.com and also on the website of the BSE Ltd. www.bseindia.com.

G. Members of the Company can attend and participate in the 63rd AGM through VC / OAVM facility only.

H. The necessary instructions are provided in the 63rd AGM notice. Members attending through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

I. The documents referred to in the Notice and Explanatory Statement are available for electronically inspection without fees by Members upto the date of 63rd AGM. Members desiring to inspect statutory registers should send an e-mail at share@niriontd.com.

J. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the of the SEBI LODR, 2015, and the Secretarial Standards of General Meetings (SS2) issued by the ICSI, the Company is providing facility to all its Members to exercise their right to vote on Resolutions proposed to be passed in the 63rd AGM by electronic means (e-voting) and for Members who are holding share in Physical Mode by using LIPLI's InstaVote either by: (a) remote e-voting prior to the 63rd AGM or (b) remote e-voting during the 63rd AGM.

K. Members of the Company holding shares either in Physical Form or Dematerialized Form as on the cut-off date i.e. Monday, September 12, 2022, may cast their vote by remote e-Voting. The remote e-Voting period commences on Thursday, September 15, 2022 at 9:00 a. m. (IST) and ends on Sunday, September 18, 2022 at 5:00 p. m. (IST). The remote e-Voting module shall be disabled by LIPLI for voting thereafter.

L. Members who have cast their vote by remote e-voting prior to 63rd AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

M. Voting rights shall be reckoned on the paid up value of shares registered in the name of the Member / Beneficial Owner (in case of Dematerialised Form) as on the cut-off date i. e. Monday, September 12, 2022.

N. The Board of Directors of the Company have appointed Mr. Alwyn D'souza, Practising Company Secretary (FCS No. 5559 CP No. 5137), or failing him Mr. Jay D'souza (FCS No. 3058 CP No. 6915) of Alwyn Jay & Co., Company Secretaries, Mumbai, as Scrutinizer to the to scrutinize the voting at the 63rd AGM and remote e-voting for the 63rd AGM to ensure the same are conducted in a fair and transparent manner.

O. In case Members have any queries regarding e-voting, they may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under the "Help" section or send an e-mail to enquires@linkintime.co.in, or contact : Tele No. : +91 (022) 4918 6000. In case Members have any queries regarding VC / OAVM, they may send an e-mail to instameet@linkintime.co.in, or contact Tele No. : +91 (022) 49186175.

P. The 63rd Annual Report of the Company for the F. Y. 2021-2022 contains the following: 1. Notice calling the 63rd AGM along with the Audited Financial Statements for the Financial Year ended March 31, 2022 together with the Auditors' Report and Directors' Report along with the required annexures etc.; 2. Dividend Distribution Policy; 3. Business Responsibility Report; and 4. KYC updating Form ISR 1, 2, 3 & 4.

By Order of the Board of Directors For Nirlon Limited Sd/- Jasmin K. Bhavsar Company Secretary, V. P. (Legal) & Compliance Officer FCS 4178
Mumbai, August 24, 2022

GILADA FINANCE AND INVESTMENTS LIMITED
CIN: L65910KA1994PLC015981
Regd. Office: #108 R.R. Takt, 37 Bhopasandra Main Road, Bangalore- 560094 Ph:080-40620000(30 Lines)
Fax: 080-40620008; E-mail:ems@giladagroup.com, Website: www.giladafinance.com
NOTICE
NOTICE is hereby given under Regulation 29(i) (a) read with regulation 47(i) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 02nd day of September, 2022, at 11:30 AM through Video Conferencing inter-alia to consider and approve the draft notice of the AGM and other items with the permission of Chair.

aurelia WISHFUL ellevon
TCNS CLOTHING CO. LIMITED
CIN: L99999DL1997PLC050978
Registered Office: 119, W House, Neelgagan Tower, Mandi Road, Sultapur, Mehrauli, New Delhi-110030.
Corporate Office: 119 & 127, W House, Neelgagan Tower, Mandi Road, Sultapur, Mehrauli, New Delhi-110030.
Tel: 011-42193193, Email: investors@tcnsclothing.com; Website: www.wforwoman.com

25th ANNUAL GENERAL MEETING, DISPATCH OF NOTICE AND E-VOTING.
Notice is hereby given that the 25th Annual General Meeting ("AGM") of TCNS Clothing Co. Limited ("the Company") will be held on Tuesday, September 20, 2022 at 10:30 A.M. (IST), through Video Conferencing ("VC")/Other Audio -Visual Means ("OAVM"), to transact the business(es) as set out in the Notice convening the said AGM. The AGM is being held through VC/OAVM in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder, read with General MCA Circular No. 14/2020 dated April 08, 2020, MCA Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and MCA Circular No. 20/2020 dated May 5, 2020, MCA Circular No.02/2021 dated January 13, 2021, MCA Circular No. 21/2021 dated December 14, 2021, MCA Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") collectively "Applicable Circulars".

The Registered Office of the Company shall be deemed to be the venue of the Meeting. Pursuant to the Applicable Circulars physical attendance of the Members is not required at the AGM and the attendance of Members through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013 ("Act").

The Annual Report along with, the Notice convening the AGM with instructions to attend AGM through VC/OAVM and e-voting instructions have been sent on Wednesday, August 24, 2022 only in electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with their respective Depository participant(s)/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company viz. KFin Technologies Limited ("KFin Tech") as on Friday, August 19, 2022. The requirements of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with for the year ended March 31, 2022. However, a member may request hard copies of AGM Notice and Annual Report by writing us at investors@tcnsclothing.com.

The Annual Report for the FY 2021-22 along with the Notice of 25th AGM is also made available on the Company's website at https://wforwoman.com/content/report/financial-information and on the website of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the Registrar & Share Transfer Agent/ E-voting Agency, KFin Tech at https://evoting.kfintech.com.

In compliance with the provisions of Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("LODR Regulations") the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 14, 2022 to Tuesday, September 20, 2022 (Both days inclusive) for the purpose of AGM.

Electronic Voting and Participation at AGM
In compliance with the provisions of section 108 of the Act read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time ("the Rules"), Secretarial Standards (SS-2), Regulation 44 of LODR Regulations and Applicable Circulars, the Company is providing to its members the facility to cast their vote electronically on the resolutions proposed to be passed at the AGM through e-voting/Insta poll facility.

The Company has opted to provide the electronic voting system of KFin Tech at the AGM which is integrated with VC/OAVM platform, and no separate login is required. A person whose name appears in the register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on

SHRIRAM HOUSING FINANCE

श्रीराम हाऊसिंग फायनन्स लिमिटेड
नॉदीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३,
अम्प्य नावकर स्ट्रीट, चेम्बर ६००००१.

राष्ट्रीयपत्रक

दिनांक २३.०८.२०२२ रोजी मुंबई लक्षदीप (मराठी)
च्या मुंबई आवृत्ती वृत्तपत्रात प्रकाशित आमच्या
मागणी सूचना जाहिराती संदर्भात. कर्जदार/

NOTICE

NOTICE is hereby given that a Deed of Release is executed on 23rd June, 2022 bearing Registration No. KRL/ 51/ 12738 of 2022 for Silt Clay Parking No. 96, The Sahyadri Neelkanth Valley situated at C.T.No. 96, 7th Road, Rajawadi, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. The said Deed of Release is presented/ submitted before the Secretary of the Sahyadri Neelkanth Valley for the records and transfer of name. The Society hereby invites claims/ objections from any of the persons/ or other claimants/ or objectors/ to transfer the said rights & interests with respect to the said Silt Clay Parking No. 9, is hereby required to make the same in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 14 days from the date of publication hereof, failing which the claims, if any, shall be deemed to have been given up or waived.

SECRETARY, SAHYADRI NEELKANTH VALLEY

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that Mr. Vincent Peter Caszo S/o. Thomas Caszo was born on 28/09/1949 at around midnight of 27/09/1949, at Wadia Hospital, Parel, Mumbai, but inadvertently the concerned authority wrongly mentioned the date of birth as 27/09/1949. His correct Birth date is 28/09/1949. If anybody has any objection then it may be raised within 10 days of this notice. Date: 25/08/2022

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनसंघे येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अर्धील सिध्दायी जेम्स मेनेझिस यांनी परत क्र.३७१-३२२, सोनल अपार्टमेंट, फिझ मार्केटजवळ, आय.सी. कालनी, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४००१०३ ही जागा श्री. एच.एन. बोयेछो यांच्याकडून विक्री करारनामा मार्फत खरेदी केली आहे आणि माझ्या अर्धीलकाडे अनुक्रम क्र.१४ ते ८५ नुसार १.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सकरिता सदरत्यक्त नोंद क्र.१७ व भागप्रमाणपत्र क्र.१८ आहे.

आणि ज्याअर्थी सदर मुद्दा करारनामा त्यांच्याकडून हक्का आहे आणि याबाबत दिनांक २३.०८.२०२२ रोजी नोंद क्र.३६९७७/२०२२ नुसार एम.एच.बी. कॉलनी पोलिस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे आणि आजवरही सदर दस्तावेज सापडलेले नाहीत. जर कोणा व्यक्तीस सदर याबाबत काही दावा, अधिकार, हक्क, हिा अस्तित्वात त्यांनी माझ्याकडे माझ्या पत्न्यावर आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशनास १४ दिवसांत कळवावे. अन्यथा असे सर्व दावा व आक्षेप त्यांने केले आहेत असे समजावे जाईल.

सही/- अंडव्होकेट अदिव्य बी. सावळे

कार्यालय: ५७/ए, अर्जत स्वयेअर, मार्केट लेन, बोरीवली कोर्टाच्या पुढे, बोरीवली (प.), मुंबई-४०००९२.

दिनांक: २५.०८.२०२२

रोज वाचा 'द. मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

या द्वारे सूचना देण्यात येते की माझे अर्धील श्री. हितेश कांजी वदवाणा व श्रीमती आरती हितेशी वदवाणा हे परत नंबर ६८/१०१, पहिला मजला, श्री अमित को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, लक्ष्मीन चेंड्रा मार्ग परिया - ३६५, स्वयेअर फुट पुर बिल्डअप परिया महणजेव ३३, २२ स्वयेअर मिटर १ युएन बिल्डअप परिया, सर्व नंबर ३४, हिस्सा नंबर २बी, गाव - सोपारा, नालासोपारा - पश्चिम, तालुका बसई, जिल्हा पालघर ४०१२०३, या परतचे मालक आहेत. सदर परतचे मूळ शेरअर सर्टिफिकेट ज्याचा नंबर ६८ असून त्याचे पाच शेअर्स अनुक्रमे ३३६ ते ३४० असे आहेत. सदर मूळ शेरअर सर्टिफिकेट हरवेळ/हाळड झाले आहे. त्याबाबत रीतसर तक्रार संबंधित पोलिस स्टेशनमध्ये केली असून त्याच्या लॉट्ट रिपोर्ट नंबर १९३३३ - २०२२ दिनांक २४/०८/२०२२ असा आहे. माझ्या अर्धीलांना संबंधित सोसायटी मध्ये ड्युलिक्टेड शेरअर सर्टिफिकेट करीत अर्ज करावयाचा आहे.

ज्यांना कोणताही सरदर मूळ शेरअर सर्टिफिकेट सापडले असेल तर त्यांनी ते खालील सही करणाऱ्या व्यक्तीला आणून द्यावे तसेच ज्यांना कोणता सरदर परत संबंधित व सरदर मूळ शेरअर सर्टिफिकेट संबंधित कोणत्याही प्रकारचा हक्क दावा नामाविका लागू पडत नाही असे स्पष्टपणे सादर करावे. कोणत्याही दावा व आक्षेप त्यांनी माझ्याकडे माझ्या पत्न्यावर आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशनास १४ दिवसांत कळवावे. अन्यथा असे सर्व दावा व आक्षेप त्यांने केले आहेत असे समजावे जाईल.

सही/- नुनन प्रकाश पवार (वकील)

९, कल्याण कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पांचाळ नगर, नालासोपारा पश्चिम, जिल्हा पालघर - ४०१२०३, मोबाईल नं. ९८९०७३४४८

स्वदेशिय मालाचा ब्यापार करणारी मंडळी लिमिटेड

नोंदलेले कार्यालय : ड. नं. 227, 5 वी पल्लवी, मंगलवाकर मार्केट, मुंबई -2.
CHN : 151311MH873PLC00013.
इमेल: smvkm@gmail.com, फोन : +91 22 22055349

स्वदेशिय व्यक्त कार्यासाठी सार्वजनिक सूचना

दि. 20 ऑगस्ट, 2022 रोजी झालेल्या 148 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वदेशी मालाचा ब्यापार करणारी मंडळी लिमिटेडच्या भागधारकांनी समभाषणाच्या दर्शनी मूल्यात एकत्रीकरण मंजूर केले आहे. र. 10/- प्रत्येकी ते रु. 2,000/- प्रत्येकी पर्यंत. असे हक्क भागधारकांना अंशालक हक्क मिळाले आहेत. संचालक मंडळ आता कंपनीच्या इन्व्हीटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांना आमंत्रित करते आहे. इच्छुक गुंतवणूकदारांनी दि. 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत कंपनीच्या ईमेलवर KYC तपशीलवार सह, smvkm@gmail.com वर त्यांचे स्वास्थय अंश कळू शकतात.

भागधारकांस सूचना

बँकिंग बँचेलंडर कंपनीच्या नोंदीनुसार लाभार्थीच्या खात्यात थेट जमा करून अंशालक हप्त्यांचे निराकरण केले जाईल. अंशालक हप्त्यांचे उत्पन्न जवळ आणि पुरविलेले फिलिप्पासाठी, कंपनीच्या सर्व सदस्यांना त्यांच्या बँक खात्यातून तपशीलवार (रख केलेल्या चेव्ही प्रत) अद्यावत करण्याची विनंती केली जाते. KYC (रॅन कार्ड/ आधार कार्ड/ पासपोर्टची फोटोकॉपी) दि. 31 ऑगस्ट 2022 पूर्वी कंपनीच्या नोंदीकृत कार्यालयात किंवा smvkm@gmail.com वर ईमेलद्वारे पाठवावे.

स्व. मा. व्हा. करणारी मंडळी करीता
सही/- (संचालक)

दि. 25-08-2022

PET PLASTICS LIMITED

Table with financial data for PET PLASTICS LIMITED, including quarterly and annual figures for 2022 and 2021.

Note: (a) The above is an extract of the detailed Form of Quarterly and Half yearly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

इंडिया होम लोन लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय: ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ताबा सूचना

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित इंडिया होम लोन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दि.२३/०८/२०२२, २०२२ रोजी ५०४/१, निर्मल एअरवेज, ५वा मजला, टाटा टॉवर रोड, मुंबई (पश्चिम), मुंबई-४००००८.

NOTICE

NOTICE is hereby given that a Deed of Release is executed on 23rd June, 2022 bearing Registration No. KRL/ 51/ 12738 of 2022 for Residential Premises being Flat No. 1307 and Flat No. 1308 respectively in The Sahyadri Co-operative Housing Society Ltd. situated at Naeklanth Valley, 7th Road, Rajawadi, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. The said Deed of Release is presented/ submitted before the Secretary of The Sahyadri Co-operative Housing Society Ltd. for the records and transfer of name under Share Certificate No. 101 dated 16th September, 2002 bearing distinctive numbers from 501 to 505 and Share Certificate No. 102 dated 16th September, 2002 bearing distinctive numbers from 506 to 510 respectively. The Society hereby invites claims/ objections from any of the persons/ or other claimants/ or objectors/ to transfer the said rights & interests with respect to the said Residential Premises No. 1307 & 1308, is hereby required to make the same in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 14 days from the date of publication hereof, failing which the claims, if any, shall be deemed to have been given up or waived.

Date: 25/08/2022

Secretary, The Sahyadri Co-operative Housing Society Ltd.

NOTICE

NOTICE is hereby given that a Deed of Release is executed on 23rd June, 2022 bearing Registration No. KRL/ 51/ 12737 of 2022 for Commercial Premises being Office No. 315, Third Floor in Neelkanth Corporate IT Park situated at Kiroj Village, Vidyanagar West, Ghatkopar (West), Mumbai - 400 086. The said Deed of Release is presented/ submitted before the Secretary of the Neelkanth Corporate IT Park for the records and transfer of name. The Society hereby invites claims/ objections from any of the persons/ or other claimants/ or objectors/ to transfer the said rights & interests with respect to the said commercial Premises, is hereby required to make the same in writing along with the documentary proof thereof, to the undersigned within 14 days from the date of publication hereof, failing which the claims, if any, shall be deemed to have been given up or waived.

Date: 25/08/2022

Secretary, The Sahyadri Co-operative Housing Society Ltd.

-सार्वजनिक नोटीस-

मे. लक्ष्मी विलास वित्तीय गृह, एफएल-३ क्र. ७१७, बाजार रोड, बंद (प. मुंबई)-५० गा. अनुबन्धीचे अनुबन्धीधारक श्री. सुनील एम. शेठी यांनी त्यांचे अनुबन्धीकरण नाव कामी करून त्यांचे वारस श्री. शशीधर एम. शेठी यांचे नाव अनुबन्धीधारक वरील/हस्तांतरित करण्यासाठी या कार्यालयास अर्जांचे विनंती केलेली आहे. तरी सदर अनुबन्धीधारक श्री. शशीधर एम. शेठी यांचे नाव बर्तवण्याची अस्तित्वात सरदर प्रकरण/वर्षाच्या कुटुंबीयहित किंवा इतर कोणत्याच कारणे अस्तित्वात त्यांची ही जाहिरात नोटीस बर्तवणात पत्रात प्रसिध्द झाल्यावर पंधरा (१५) दिवसांच्या आत मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर, जुने जवाबत घर, तळमजला, राहिव मालिंग रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ यांच्याशी संपर्क साधावा. जर का बरील मुदतीत याबाबत कोणाबाहेर लेखी आवेदन आले नाही तर सदर अनुबन्धीधारक श्री. शशीधर एम. शेठी यांचे नाव बर्तवण्याची कारवाई करण्यात येईल.

स्व: मुंबई

दिनांक: २५/०८/२०२२

सही/- लिखाधिकारी मुंबई उपनगर करिता

प्राधिकृत अधिकारी इंडिया होम लोन लिमिटेड

जाहीर सूचना

येथे सूचित करण्यात येत आहे की, आमचे अर्धील श्री. मनीस हारिस राजुवत व श्रीमती केसाजी मनीस राजुवत यांना परत क्र.०४ (परत क्र.२०१ - सोसायटीनुसार) (विक्री योजनेनुसार परत क्र.०३), २रा मजला, श्री ओम कोहोली, म्हणून जमा सोसायटीची नवीन इमारत, जमीन सीटिंग क्र.३१६, ३१६/१ ते ६, गाव पहाडी, गोवाव (पूर्व), ता. बोकोवली, मुंबई-४०००६३ ही जागा श्रीमती चंद्रवती उमठल तुनिया यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे.

मुळात: जुना परत क्र.२१, २रा मजला, सोसायटीची जुनी इमारत येथील जागा श्री. जेडमल एम. तुनिया व श्रीमती चंद्रवती ते. तुनिया यांच्या मालकीची होती. सदर श्री. जेडमल एम. तुनिया यांचे ०७.०१.२०१७ रोजी निमत झाले. त्यांच्या पत्न्यात जीवित वंचना होती. तुनिया, श्रीमती तारावती ललितकुमार के. ऊर्फ तारावती ते. तुनिया, श्रीमती लता ललित के. ऊर्फ हं. जे. तुनिया, श्री. भात ते. तुनिया, श्रीमती भावना प्रकाश परमार उर्फ परमार ते. तुनिया व श्री. अश्विनी ते. तुनिया हे कायदेशीर वारसदार आहेत. सर्व कायदेशीर वारसदारांच्या अनुमतीने सोसायटी सर जुना परत क्र.०४ (परत क्र.२०१ - सोसायटीनुसार) (विक्री योजनेनुसार परत क्र.०३), २रा मजला ही जागा मे. किंग डेव्हलपर्स यांच्याकडून देण्यात आली होती. तसेच सोसायटीकडून श्रीमती चंद्रवती ते. तुनिया यांना शेअर क्र.२१, २०१९ रोजी (विक्री योजनेनुसार-४/१६/०९/२०१९) नोंदीकृत करारनामाने देण्यात आले होते. आता सदर श्री. जेडमल एम. तुनिया यांचे सरदर सर्व इतर कायदेशीर वारसदार यांनी सरदर नवीन परतव्यावत श्रीमती चंद्रवती जेडमल तुनिया यांच्या नावे नोंदीकृत मुक्ता करारनामा केला आहे.

जर कोणा व्यक्ती/संस्थे/बँकेस/सर परतव्यावत विक्री, बंधी, भाडे, भाड्या, वास्तव्य, अस्तित्वात, तारण, मालकी हक्क, खासगी गति किंवा अन्य इतर कोणातही अधिकार, हक्क व हिा अस्तित्वात त्यांनी लेखी स्वरूपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकरणात आवश्यक दस्तावेजांसह १४ (चौदा) दिवसांच्या आत आमचे अर्धील/संस्था/बँकेस/सरदर संपर्क साधावा. अन्यथा आता कोणत्याही दस्तावेजांच्या किंवा इतर कोणत्याही दावा व आक्षेप त्यांनी केले आहेत असे समजावे जाईल आणि आमचे अर्धील असा को